

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर
व त्यांच्या अधिपत्याखालील विभाग व उपविभाग
कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी
आस्थापनेवरील पदांना दिनांक ०१.०३.२०२५ ते
दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,
शासन निर्णय क्रमांक - मुदतवाढ-२०२५/प्र.क्र.९२/मोप्र-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २०.०३.२०२५

वाचा:-

- १) पाटबंधारे विभाग, शासन निर्णय क्र.आढावा १००२/(३३५/२००२) आ (प्रशि), दि.०६/०२/२००३.
- २) शासन निर्णय क्रमांक- मुदतवाढ-२०२४/प्र.क्र.३०१/मोप्र-२, दि.०७.१०.२०२४.
- ३) अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर यांचे जा.क्र.४८८९/गोप्रमं/आली-१/मुदतवाढ/२०२४,
दिनांक २०.१२.२०२४ चे पत्र.
- ४) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दि. ०३.०३.२०२५.

प्रस्तावना :-

संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय आस्थापनेचा आढावा व आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर व त्यांच्या अधिपत्याखालील विभाग व उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७८७ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदांना दि.०१.०९.२०२४ ते दि. २८.०२.२०२५ पर्यंत चालू ठेवण्यास संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ दिनांक २८.०२.२०२५ रोजी संपुष्टात आली आहे. संदर्भ क्र.४ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यावर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक ०१.०३.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर व त्यांच्या अधिपत्याखालील विभाग व उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७८७ पदे व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदे यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर व त्यांच्या अधिपत्याखालील विभाग व उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७८७ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदांना सोबतच्या परिशिष्ट अ व ब नुसार दिनांक ०१.०३.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत खालील नमूद अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

- १) उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.

- २) रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.
- ३) सदर पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील.
- ४) उपरोक्त सर्व पदे व्यपगत झालेली नसतील.
- ५) यानंतर शासनास सादर करण्यात येणारे विहित प्रपत्र प्रमाणपत्र त्या त्या कालावधीच्या दिनांकासहीत प्रस्ताव विहित प्रपत्र, प्रमाणपत्रासह, रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांचे नावे व सेवानिवृत्तीच्या दिनांकसह सादर करण्यात यावेत.

उपरोक्त विभागातील नियत अस्थायी आस्थापनेवर होणारा खर्च "मागणी क्रमांक आय-५ मुख्य लेखाशीर्ष ४७०१, मोठे व मध्यम पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च,(१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना गुंतवणूका, (०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळाना भाग भांडवली अंशदान (वेतन), (०४)(०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (संगणक संकेतांक ४७०१ आय १७१) (अनिवार्य) " तसेच रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवर होणारा खर्च "मागणी क्रमांक आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना गुंतवणूका, (०२) विविध पाटबंधारे विकास महामंडळाना भाग भांडवली अंशदान (०२)(०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (संगणक संकेतांक ४७०१ एच ६६५)(कार्यक्रम)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

हे आदेश वित्त विभाग, शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.०८/१६/आ.पु.क, दि. ०३.०३.२०२५ अन्वये विभागास दिलेल्या प्राधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२०१७२२०२२५२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

सहपत्र : परिशिष्ट - "अ" आणि "ब"

(वृषाली भिंगार्डे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत सहपत्रासह -

१. वित्त विभाग(व्यय-१२), मंत्रालय, मुंबई.
२. महालेखापाल-१/२(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
३. महालेखापाल-१/२(लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
४. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
५. अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर.

यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर राहिल.

६. मोप्र-(२) संग्रहार्थ

परिशिष्ट - अ
शासन निर्णय क्रमांक- मुदतवाढ-२०२५/प्र.क्र.९२/मोप्र-२, दिनांक २०.०३.२०२५ चे सहपत्र
दिनांक ०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ
नियत अस्थायी अस्थापनेवरील एकूण पदे एकूण पदे ७८७

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	अ. क्र.	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर	१	अधीक्षक अभियंता	१
		२	कार्यकारी अभियंता/उप अधीक्षक अभियंता/ सहायक अधीक्षक अभियंता	१
		३	उप विभागीय अभियंता/अधिकारी	०
		४	सहा. अभि.श्रेणी - २/ शाखा अभि. / कनिष्ठ. अभि.	३
		५	अधीक्षक	१
		६	प्रथम लिपीक	१
		७	मुख्य आरेखक	१
		८	वरिष्ठ लिपीक	४
		९	कनिष्ठ लिपीक	४
		१०	संगणक	१
		११	टंकलेखक	३
		१२	स्वीय सहायक	१
		१३	आरेखक/सहायक आरेखक	१
		१४	अनुरेखक	०
		१५	सहा.भांडारपाल	०
		१६	दप्तरी	०
		१७	नाईक	१
		१८	शिपाई	३
		१९	चौकीदार	१
		२०	वाहन चालक	१
एकूण				२८
२	कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द धरण विभाग, वाही (पवनी)	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप कार्यकारी अभियंता / उप अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		४	प्रथम लिपीक	१
		५	वरिष्ठ लिपीक	५
		६	कनिष्ठ लिपीक	४
		७	टंकलेखक	३
		८	अनुरेखक	०
		९	आरेखक	१

		१०	सहा. आरेखक	१
		११	संगणक	१
		१२	लघु टंकलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक	१
		१३	भांडारपाल	१
		१४	सहाय्यक भांडारपाल	१
		१५	विभागीय लेखापाल	१
		१६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०
		१७	वाहन चालक	१
		१८	दफ्तरी	०
		१९	नाईक	१
		२०	शिपाई	५
		२१	चौकीदार	१
एकूण				३४
२.१	गोसीखुर्द धरण उपविभाग क्रमांक १, गोसीखुर्द (मुख्यालय भिवापूर)	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
एकूण				१८
२.२	गोसीखुर्द धरण उपविभाग क्रमांक ३, गोसीखुर्द	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
एकूण				१८
२.३	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक ४, वाही (पवनी)	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२

		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
एकूण				१८
२.४	गोसीखुर्द वसाहत व भांडार उपविभाग, गोसीखुर्द	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
एकूण				१८
२.५	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक १४, नागभिड	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
एकूण				१८
विभाग व उपविभागातील एकूण				१२४
३	कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र.२, सावली	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप कार्यकारी अभियंता / उप अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		४	प्रथम लिपीक	१
		५	वरिष्ठ लिपीक	५
		६	कनिष्ठ लिपीक	४
		७	टंकलेखक	३
		८	अनुरेखक	०
		९	आरेखक	१

		१०	सहा. आरेखक	१
		११	संगणक	१
		१२	लघु टंकलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक	१
		१३	भांडारपाल	१
		१४	सहा. भांडारपाल	१
		१५	विभागीय लेखापाल	१
		१६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०
		१७	वाहन चालक	१
		१८	दफ्तरी	०
		१९	नाईक	१
		२०	शिपाई	५
		२१	चौकीदार	१
एकूण				३४
३.१	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक १, गोसीखुर्द (मुख्यालय तिरोडा)	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
			एकूण	१८
३.२	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.५, मूल	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		७	अनुरेखक	१
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
			एकूण	१८
३.३	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.६ मूल	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२

		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
एकूण				१८
३.४	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.७, सावली	१	उप विभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	वाहन चालक	१
		१०	चौकीदार	१
एकूण				१८
३.५	असोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.८, सावली	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा.अभि. श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	वाहन चालक	१
		१०	चौकीदार	१
एकूण				१८
३.६	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.९, सावली	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा.अभि. श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	वाहन चालक	१
		१०	चौकीदार	१

एकूण				१८
विभाग व उपविभागातील एकूण				१४२
४	कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप कार्यकारी अभियंता	१
		३	उपविभागीय अभियंता	५
		४	कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा.अभि. श्रेणी-२	२०
		५	प्रथम लिपिक	१
		६	वरिष्ठ लिपिक	४
		७	कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक/टंकलेखक	८
		८	अनुरेखक (आरेखक श्रेणी-३)	१
		९	सहा.भांडारापाल	१
		१०	विभागीय लेखापाल	१
		११	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१५
		१२	वाहन चालक	१
		१३	नाईक	१
		१४	शिपाई	४
	१५	चौकीदार	२	
विभाग व उपविभागातील एकूण पदे				६६
५	कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र पथक विभाग, नागपूर	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप विभागीय अधिकारी/ अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	५
		४	वरिष्ठ लिपिक	१
		५	कनिष्ठ लिपिक	२
		६	टंकलेखक	१
		७	अनुरेखक	१
		८	चौकीदार	१
		९	शिपाई	२
एकूण				१५
५.१	मृदपरिक्षण प्रयोगशाळा, नागपूर	१	उप विभागीय अधिकारी/ अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपिक	१
		४	कनिष्ठ लिपिक	२
		५	अनुरेखक	१
		६	चौकीदार	१
		७	शिपाई	३
एकूण				१३
५.२	उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक क्र.१ अमरावती (मुख्यालय- नागपूर)	१	उप विभागीय अधिकारी/ अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	५

एकूण				६
५.३	उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक क्र.२ अमरावती (मुख्यालय -नागपूर)	१	उप विभागीय अधिकारी/ अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	५
एकूण				६
विभाग व उपविभागातील एकूण पदे				४०
६	कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र.१, मूल	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपकार्यकारी अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा.अभि.श्रेणी-२	४
		४	प्रथम लिपीक	१
		५	वरिष्ठ लिपीक	५
		६	कनिष्ठ लिपीक	४
		७	टंकलेखक	३
		८	अनुरेखक	०
		९	आरेखक	१
		१०	सहा.आरेखक	१
		११	संगणक	१
		१२	लघु टंकलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक	१
		१३	भांडारपाल	१
		१४	सहा.भांडारपाल	१
		१५	विभागीय लेखापाल	१
		१६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०
		१७	वाहन चालक	१
		१८	दप्तरी	०
		१९	नाईक	१
		२०	शिपाई	५
		२१	चौकीदार	१
एकूण				३४
६.१	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.१, सावली	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	अनुरेखक	१
		६	टंकलेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१

एकूण				१८
६.२	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग, सावली	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	अनुरेखक	१
		६	टंकलेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण				१८
६.३	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.३, मूल	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	टंकलेखक	१
		७	अनुरेखक	१
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण				१८
६.४	आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण उपविभाग क्र.४, मूल	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण				१८
विभाग व उपविभागातील एकूण पदे				१०६
७	कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उजवा कालवा विभाग, ब्रम्हपूरी (सायगाटा	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपकार्यकारी अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		४	प्रथम लिपीक	१

वसाहत)	५	वरिष्ठ लिपीक	५	
	६	कनिष्ठ लिपीक	४	
	७	टंकलेखक	३	
	८	अनुरेखक	०	
	९	आरेखक	१	
	१०	सहा. आरेखक/आरेखक	१	
	११	संगणक	१	
	१२	लघु टंकलेखक /निम्नश्रेणी लघुलेखक	१	
	१३	भांडारपाल	१	
	१४	सहा. भांडारपाल	१	
	१५	विभागीय लेखापाल	१	
	१६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०	
	१७	वाहन चालक	१	
	१८	दफ्तरी	०	
	१९	नाईक	१	
	२०	शिपाई	५	
	२१	चौकीदार	१	
	एकूण			३४
७.१	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रं.५, ब्रम्हपूरी (खेड वसाहत)	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	अनुरेखक	१
		६	टंकलेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण			१८	
७.२	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक ६, सिंदेवाही (तात्पुरते मुख्यालय सायगाटा वसाहत ब्रह्मपुरी)	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	अनुरेखक	१
		६	टंकलेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१

एकूण				१८
७.३	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक ७, ब्रम्हपूरी (सायगाटा वसाहत)	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	अनुरेखक	१
		६	टंकलेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण				१८
७.४	गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक ८, ब्रम्हपूरी	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	अनुरेखक	१
		६	टंकलेखक	१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण				१८
७.५	आसोलामेंढा कालवा उपविभाग, ब्रम्हपूरी	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		४	वरिष्ठ लिपीक	१
		५	कनिष्ठ लिपीक	२
		६	टंकलेखक	१
		७	अनुरेखक	१
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
		१०	वाहन चालक	१
एकूण				१८
विभाग व उपविभागातील एकूण पदे				१२४
८	कार्यकारी अभियंता, घोडाझरी कालवे विभाग, नागभिड	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपकार्यकारी अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि श्रेणी-२	४
		४	प्रथम लिपीक	१

		५	वरिष्ठ लिपीक	५
		६	कनिष्ठ लिपीक	४
		७	टंकलेखक	३
		८	अनुरेखक	०
		९	आरेखक	१
		१०	सहा. आरेखक	१
		११	संगणक	१
		१२	लघु टंकलेखक /निम्नश्रेणी लघुलेखक	१
		१३	भांडारपाल	१
		१४	सहा. भांडारपाल	१
		१५	विभागीय लेखापाल	१
		१६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०
		१७	वाहन चालक	१
		१८	दफ्तरी	०
		१९	नाईक	१
		२०	शिपाई	५
		२१	चौकीदार	१
एकूण				३४
८.१	घोडाझरी कालवे उपविभाग क्र.१ ब्रम्हपुरी	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
एकूण				१८
८.२	घोडाझरी कालवे उपविभाग क्र.२ नागभिड	१	उपविभागीय अभियंता	१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	शिपाई	२
		८	चौकीदार	१
		९	वाहन चालक	१
		१०	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४

				एकूण	१८
८.३	घोडाझरी कालवे उपविभाग क्र.३, नागभिड	१	उपविभागीय अभियंता		१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२		४
		३	वरिष्ठ लिपीक		१
		४	कनिष्ठ लिपीक		२
		५	टंकलेखक		१
		६	अनुरेखक		१
		७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक		४
		८	शिपाई		२
		९	चौकीदार		१
		१०	वाहन चालक		१
				एकूण	१८
८.४	घोडाझरी कालवे उपविभाग क्र.४, सिंदेवाही	१	उपविभागीय अभियंता		१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२		४
		३	वरिष्ठ लिपीक		१
		४	कनिष्ठ लिपीक		२
		५	अनुरेखक		१
		६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक		४
		७	टंकलेखक		१
		८	शिपाई		२
		९	चौकीदार		१
		१०	वाहन चालक		१
				एकूण	१८
८.५	घोडाझरी कालवे उपविभाग क्र.५, सिंदेवाही	१	उपविभागीय अभियंता		१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२		४
		३	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक		४
		४	वरिष्ठ लिपीक		१
		५	कनिष्ठ लिपीक		२
		६	टंकलेखक		१
		७	अनुरेखक		१
		८	शिपाई		२
		९	चौकीदार		१
		१०	वाहन चालक		१
				एकूण	१८
८.६	टाकळी डोलारी कालवे उपविभाग, सिंदेवाही	१	उपविभागीय अभियंता		१
		२	कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता /सहा.अभि.श्रेणी-२		५
		३	वरिष्ठ लिपीक		१
		४	कनिष्ठ लिपीक		२
		५	टंकलेखक		०

		૬	અનુરેખક	૧
		૭	સ્થાપત્ય અભિયાંત્રિકી સહાયક	૧
		૮	શિપાઈ	૩
		૯	ચૌકીદાર	૧
		૧૦	વાહનચાલક	૦
			એકૂળ	૧૫
૮.૭	લઘુ પાટબંધારે ઉપવિભાગ ક્ર.૧, નાગભિડ	૧	ઉપવિભાગીય અભિયંતા	૧
		૨	કનિષ્ઠ અભિયંતા /શાખા અભિયંતા /સહા.અભિ.શ્રેણી-૨	૪
		૩	વરિષ્ઠ લિપીક	૧
		૪	કનિષ્ઠ લિપીક	૨
		૫	ટંકલેખક	૧
		૬	અનુરેખક	૧
		૭	સ્થાપત્ય અભિયાંત્રિકી સહાયક	૪
		૮	શિપાઈ	૨
		૯	વાહન ચાલક	૧
		૧૦	ચૌકીદાર	૧
			એકૂળ	૧૮
			વિભાગ વ ઉપ વિભાગ મિલ્લૂન એકૂળ	૧૫૭
			નિયત અસ્થાયી આસ્થાપને વરીલ એકૂળ પદે	૭૮૭

<p>परिशिष्ट -ब</p> <p>शासन निर्णय क्रमांक- मुदतवाढ-२०२५/प्र.क्र. ९२/मोप्र-२ दि. २०.०३.२०२५ चे सहपत्र</p> <p>दिनांक ०१.०३.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ</p> <p>रुपांतरीत अस्थायी अस्थापनेवरील एकूण ०७ पदे</p>					
अ.क्र.	पदनाम	पदांची संख्या		पदधारकाचे नांव	सेवानिवृत्ती दिनांक
१	२	३		४	५.
१	मजूर	६	१.	देवराव महागुजी साखरवाडे	३०.११.२०२६
			२.	मोहन शिवप्रसाद ठाकूर	३१.०५.२०२५
			३.	वक्कु वासदेव राऊत	३१.१२.२०२५
			४.	बबन दौलत नारनवरे	३१.०८.२०२६
			५.	ग.का. श्रीरामे	३०.०६.२०२७
			६.	एम.एम. बेंदरे	३०.०९.२०२५
२	चौकीदार	१	१.	मिलिंद म. मेश्राम	३१.०८.२०२५
रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील एकूण पदे - ०७ पदे					